



## **MOIL LIMITED**

(A Government of India Enterprise)  
Regd. Off.: MOIL Bhawan, 1A Katol Road,  
NAGPUR – 440 013

Website: www.moil.nic.in, E-Mail ID: compliance@moil.nic.in, Ph.: 0712-2806182, Fax: 0712-2591661, CIN: L99999MH1962GOI012398

**CS/NSE-BSE/2022-23/219**

**Date: 22.11.2022**

**To,  
The GM (Listing),  
National Stock Exchange of India Ltd,  
Exchange Plaza, Plot No.C-1, G Block,  
Bandra Kurla Complex, Bandra (East),  
Mumbai – 400053**

**To,  
Listing Department  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai- 400001**

**Subject: Submission of notice for attention of Equity Shareholders of the Company in respect of transfer of Equity share to Investor Education and Protection Fund (IEPF) Account**

Dear Sir,

Pursuant to Regulation 47(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements), 2015, we hereby enclose copies of the notice for the attention of equity shareholders of the Company in respect of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account, published on 22<sup>nd</sup> November, 2022 in the following newspapers in accordance with the requirement of section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016

1. The Economic Times (English)
2. Navbharat Nagpur (Hindi)
3. Navarashtra Nagpur (Marathi)

This is for your kind information and record

Thanking you,

Yours faithfully,

For **MOIL LIMITED**

**(Neeraj Dutt Pandey)**  
**Company Secretary cum Compliance Officer**

an investment-led growth strategy to pump India's economy amid global uncertainty.

Federation of Indian Chambers of

be crucial to maintain the steady economic growth trajectory," said Saket Dalmia, President, PHD Chamber of Com-

is also an important factor which increases the efficiency of the enterprises and enhances the production possibility

Please note that Marketing agency Limited has also been engaged. The Authorised Officer reserves the right to cancel the offer at any time. For detailed terms and conditions

Date: November 22, 2022  
Place: Mumbai

The Economic Times Dated 22.11.2022

## Revenue Collection from Stamp Duty Increases 35% in H1 FY23

Faizan.Haidar  
@timesgroup.com

**New Delhi:** Revenue collection from stamp duty and registration charges (SD&RCs) from 27 states and one Union territory (J&K) was recorded at ₹94,847 crore for the first half of FY23, a 35% increase from ₹70,120 crore in the first half of FY22, according to a study by Motilal Oswal Financial Services.

The average monthly revenue collection in H1FY23 was ₹15,807 crore as compared with

₹11,687 crore in H1FY22, suggesting substantial increase in home buying this year.

"The residential real estate sector has performed superbly over the past 18-24 months and continues to do well right up to 2QFY23. Most of the incentives such as stamp duty reduction, lower interest rates or lower prices have disappeared over the past six months," said Nikhil Gupta, Chief Economist, Motilal Oswal Financial Services.



**ET ascent** move up in life!

ADVERTORIAL AND PROMOTIONAL FEATURE

Advertisement No.: 128/2022

Government of India

Public Enterprises Selection Board

invites applications for the post of

Director (Network Planning & Marketing)

in

RailTel Corporation of India Limited

Last date of receipt of applications in PESB is

by 15:00 hours on

09th January, 2023

For details login to website

<http://www.pesb.gov.in>.

**CENTRE FOR DEVELOPMENT OF TELEMATICS**

C-DOT Campus, Mandi Road, Mehrauli,  
New Delhi - 110030

Advt.No.CDOT/P&HR/2022/11/01 Date : 22nd November,2022

VACANCY NOTICE FOR SCIENTIST-G POSTS IN LEVEL 14 OF 7TH CPC IN C-DOT

C-DOT invites applications in prescribed format from eligible candidates working in State/Central/U.T Government, PSUs/Private Enterprise, Autonomous bodies, Research and Development organisations for the following posts, for location- Delhi and Bengaluru offices.

Name of Post	No. of Positions	Pay Matrix & Level	Total Post
SCIENTIST-G-Applications	1	Level 14-144200-218200	10
SCIENTIST-G-Radio Access Technology	1		
SCIENTIST-G-Open RAN	1		
SCIENTIST-G-Packet Core Development	1		
SCIENTIST-G-Field Support & Validation	1		
SCIENTIST-G-Network and Cyber Security Solution	1		
SCIENTIST-G-Program Management	1		
SCIENTIST-G-Optical Technologies	1		
SCIENTIST-G-Business Development & Marketing	1		
SCIENTIST-G-Mobile Network Rollout	1		

Please visit C-DOT website [www.cdote.in](http://www.cdote.in) for complete details of this Advertisement. Interested and eligible candidates may submit their application through email to [careers@cdote.in](mailto:careers@cdote.in) by 15th December, 2022. For Applicants employed in the Central/ State Government Departments/ Undertakings/ Autonomous Bodies, applications must be routed through proper channel. Tenure of Appointment shall be governed by C-DOT Bye-Laws.

Sd/-

Head-P & HR/Legal

## Adanis' ₹493-cr Open Offer for NDTV to Start Today

**New Delhi:** Adani group's open offer to acquire an additional 26% stake in the media firm NDTV from the market will start from Tuesday. The offer with a price band of ₹294 per share will open on November 22 and close on December 5, said a notice by JM Financial, the firm managing the offer on behalf of Adani Group firms.

The offer price is 23.07% lower than NDTV's Monday closing price of ₹382.20 on BSE. In the last three months, NDTV's share prices reached a high of ₹540.85 on September 5, 2022. Markets regulator Sebi on November 7 granted its approval to the proposed ₹492.81 crore-open offer.

The conglomerate, run by India's richest man Gautam Adani, in August acquired a little-known company that lent over ₹400 crore to NDTV's founders more than a decade ago in exchange for warrants that allowed the company to acquire a stake of 29.18% in the news group at any time.

Post that, VCPL — the firm that the Adani group bought out - announced that it would

launch an open offer on October 17 to buy an additional 26 per cent stake from minority shareholders of NDTV.

However, the offer was delayed since Sebi had not given its approval to the open offer.

VCPL along with AMG Media Networks and Adani Enterprises had proposed to acquire an additional 26% or 1.67 crore equity shares at an offer price of ₹294 per share. If fully subscribed, the open offer will amount to ₹492.81 crore at a price of ₹294 per share.

"The decision to acquire NDTV was arrived at in furtherance of the Adani Group's objective to set up a credible next-generation media platform with an emphasis on digital and broadcast segments, and that NDTV is a suitable broadcast and digital platform to deliver on this vision," Adani Enterprises had said in a regulatory filing in October.



**MOIL LIMITED**

(A Govt. of India Enterprise)

Regd. Off. : MOIL Bhawan, 1A, Katol Road, Nagpur - 440013,  
CIN: L99999MH1962GOI012398

Website: [www.moil.nic.in](http://www.moil.nic.in), E-Mail ID: [investors@moil.nic.in](mailto:investors@moil.nic.in), Ph: 0712-2806182, Fax: 0712-2591661

**Notice to Shareholders For Transfer of Shares to the Investor Education and Protection Fund (IEPF) Account**

Notice is being hereby given that, in terms of requirement of Section 124(6) of Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund (IEPF) Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules"), the Company is required to transfer the shares, in respect of which the dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the IEPF demat account of the IEPF authority.

A list of such shareholders, who have not encashed their dividends for seven consecutive years from Interim Dividend 2015-16 onwards and the shares are liable to be transferred to the IEPF authority, is displayed on the website of the Company [www.moil.nic.in](http://www.moil.nic.in)

The Company has sent individual communication to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF authority as per the said Rules. Shareholders are requested to forward the requisite documents, as mentioned in said communication, to the Company's Registrar and Share Transfer Agent, to claim unclaimed dividend amount(s). In the absence of any receipt of a valid claim by 15<sup>th</sup> February, 2023 from the shareholders, the Company would be transferring the said shares and dividend to IEPF authority in accordance with the requirement of said rules without further notice.

The shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF authority, may note that upon such transfer the original share certificate(s) lying with them will stand automatically cancelled and deemed non-negotiable. The company would be issuing new share certificate(s) in lieu of such original share certificate(s) for transfer the same to IEPF authority.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. Shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF authority, for which details are available at [www.iepf.gov.in](http://www.iepf.gov.in)

For any information / clarification in this matter, concerned shareholder may write to the company at [investors@moil.nic.in](mailto:investors@moil.nic.in) or contact the company's Registrar and Share Transfer Agent- Bigshare Services Private Limited Office No S6-2, 6<sup>th</sup> Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai- 400093, Tel No 022 62638222/ 236.

E-mail: <https://www.bigshareonline.com/InvestorLogin.aspx>

Place: Nagpur  
Date: 21.11.2022

For MOIL Limited  
Neeraj Dutt Pandey  
Company Secretary

हर एक काम, देश के नाम

MOIL - Adding Strength to Steel

The  
navi  
wha

///chirp.ha

It's the s  
any des

/// wh

### गुजरात विधानसभा रणधुमाळी: आम आदमी पार्टीचे उमेदवार सुरक्षित स्थळी रवाना

# निवडणुकीपूर्वी घोडेबाजाराची मीती

दिल्ली/अहमदाबाद, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. गुजरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिंगेला पोहोचली आहे. सत्ताधारी भाजपाने सत्ता कायम राखण्यासाठी तर काँग्रेस व आपने भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी कंबर कसली आहे. अशात दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीपूर्वी घोडेबाजार होण्याची भीती असल्याने आम आदमी पार्टीने त्यांचे उमेदवार सुरक्षित स्थळी रवाना केले आहे. सुरत पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आपचे उमेदवार कांचन जरीवाला यांच्या प्रकरणात पक्षाचे हे पाऊल उचलले आहे. जरीवाला यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. याबाबत 'आप' ने दावा केला की, सत्ताधारी पक्ष भाजपानेच आप उमेदवाराला अर्ज मागे घेण्यास भाग पाडले आहे. परंतु भाजपाने हे आरोप फेटाळून लावत चुकीचे व निराधार असल्याचे सांगितले आहे.



## 'त्या' व्हायरल व्हिडीओवरून गदारोळ

गुजरात निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू असून एकमेकांवर विखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहे. अशातच काँग्रेसच्या एका नेत्याच्या वक्तव्यामुळे राज्यात वांगलाच गदारोळ उडाला आहे. सिद्धपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार चंदन ठाकोर यांनी केवळ मुस्लिमच देशाला वाचवू शकतात, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपाने तिखट प्रतिक्रिया दिली आहे. विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी टि्वट करून असे म्हणून काँग्रेसला अल्पसंख्याक तुष्टीकरणचे क्षुद्र राजकारण करत आहे. परंतु काँग्रेसला पराभवापासून कोणीही वाचवू शकत नाही, हे त्यांनी समजून घ्यावे.



मतादरसंघातील 'आप' उमेदवार जरीवाला यांना बंदुकीच्या धाकावर उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले होते. याआधीही 'आप'ने भाजपवर जरीवाला यांचे अपहरण करण्याबाबत कट रचल्याचे सांगितले होते. तसेच भाजप जरीवालांवर अर्ज मागे घेण्यासाठी बळजबरी करत असल्याचा आरोपही केला होता. दरम्यान या प्रकारावरून मनीष सिसोदिया यांनी धरणे आंदोलन केले होते.

**20 मतदारसंघात 'घराणेशाही'**  
विविध राजकीय पक्षांनी अनेकप्रसंगी घराणेशाहीच्या राजकारणाचा निषेध केला आहे. मात्र तीकट वाटप करताना त्यांच्याकडूनच घराणेशाहीचे राजकारण करण्यात आल्याचे दिसते आहे. देशभरात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत ही परंपरा कायम आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीची यापासून अखुण नाही. सत्ताधारी भाजप व काँग्रेसने राज्यातील 182 विधानसभा जागांपैकी 20 मतदारसंघात विद्यमान आणि माजी आमदारांच्या मुलांना उमेदवारी दिली आहे. यात काँग्रेसच्या 13 तर भाजपच्या 7 उमेदवारांचा समावेश आहे. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेसाठी 1 व 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे तर मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे.

## काय म्हणाले, ठाकोर

एका सभेत बोलताना ठाकोर म्हणाले की, आम्ही तुम्ही भाजपाला काडीतरी नवीन करणुसाठी मतदान केले, मात्र त्यांनी राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. एकावी फसवणूक केली असेल तर ठीक आहे, मात्र त्यांनी संपूर्ण देशच खड्यात दळला आहे. देशाला कोणी वाचवू शकत असेल तर तो फक्त मुस्लिम आहे. हा समाज देशाला वाचवू शकतो. शिवाय काँग्रेस पक्षाला केवळ मुस्लिमच वाचवू शकतात, असेही ते म्हणाले.

## मुख्य न्यायमूर्तीचा ताफा रोखणाऱ्यास केली अटक

कोची, केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस. माणिककुमार यांचा ताफा रोखण्याच्या आरोपात केरळ पोलिसांनी एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, टिगो हा मूळचा इडुक्की येथील रहिवासी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना रिविचारी रात्री उशिराची आहे. मद्यधुंद अवस्थेत ताफ्याला रोकड्यासोबतच न्यायमूर्तीच्या सुरक्षा रक्षकांशीही भांडण झाल्याचे त्यांनी सांगितले. आरोपीवरिद्व आयपीसी (भारतीय दंड संहिता) कलम 308 सह विविध तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना गांधी पुलवर रात्री 10.50 च्या सुमारास घडली. रात्रीच ताब्यात घेतल्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. मुख्य न्यायमूर्ती विमानतळावरून राहत्यातील त्याच्या शासकीय निवासस्थानी जात होते. अशात हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उभारिले झाले होते. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्कता बाळगता असून दैनंदिनदरम्यान सुरक्षा अधिक चौकस करण्यात आली आहे.

# जंगलात सापडले श्रद्धाच्या मृतदेहाचे दोन तुकडे

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे. या घटनेला 6 महिन्यांचा कालावधी लोटल्यामुळे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. या प्रकरणात आता पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे आणखी दोन तुकडे सापडले आहेत. दिल्लीतील महारौलीच्या जंगलात पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे दोन तुकडे सापडले असून ते आता फॉरेंसिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी याआधी आफताबच्या फ्लॅटमधून आरोपी आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धा वालकर यांचे कपडे जप्त केले आहेत आणि ते फॉरेंसिक तपासणीसाठी पाठवले आहेत. दिल्ली पोलिस श्रद्धाच्या मृतदेहाच्या शोधासाठी दिल्लीच्या जंगलात आणि इतर भागात शोधमोहीम राबवत आहेत. या प्रकरणात शनिवारी पोलिसांना काही प्रमाणात यश मिळाले आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे पोलिसांना सापडले आहेत. आरोपी आफताबने श्रद्धा वालकरचा निर्घृणपणे खून करत तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते विविध ठिकाणी फेकले. याआधी श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे सापडले आहेत. त्यानंतर आता आणखी पोलिसांना मृतदेहाचे दोन तुकडे सापडले आहेत. पोलिसांना अद्यापही श्रद्धाचे शीर सापडलेले नाही.



## आफताबची आज नार्को टेस्ट नाहीच

श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी तिचा मित्र आफताबची सोमवारी नार्को टेस्ट होणार असल्याची चर्चा होती. परंतु ही टेस्ट होणार नसल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यावर लवकरच आमच्या संचालकांचेदेखील आदेश येतील. आमची टीम 3 दिवसांपासून यासाठी काम करत आहे. मात्र नार्कोटेस्ट करण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्या पूर्ण झाल्यानंतर आरोपी आफताबची नार्को टेस्ट केली जाईल. अशी माहिती फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरीचे सहाय्यक संचालक संजीव गुप्ता यांनी दिली आहे.

## नार्कोपूर्वी पॉलिग्राफ टेस्ट गरजेची

फॉरेंसिक सायन्सलांबी डिपार्टमेंटचे प्रमुख पी. पुरी यांनी सांगितले की, नार्को टेस्टपूर्वी पॉलिग्राफ टेस्ट करणे गरजेचे आहे. यासाठी आम्हाला संगतीची गरज आहे. कोर्टाने नार्को टेस्टसाठी परवानगी दिली आहे. पण अद्याप आम्ही पॉलिग्राफ टेस्टच्या परवानगीसाठी थांबले आहोत. परवानगी मिळताच दहा दिवसांत सर्व चाचण्या पूर्ण होतील.

### # QUICK NEWS

## 2 तरुणांकडून 70 लाखांचे हेरोईन जप्त

व्हाल्हेर (ए). मध्य प्रदेशातील व्हाल्हेर जिल्ह्यातील मुरार भागात एमएच चौसरच्या सुमारे 70 लाख रुपये किमतीच्या 370 ग्रॅम हेरोईनसह दोघांना अटक करण्यात आली. मुरार परिसरात इग्नची मोठी खेप आल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा व मुरार पोलिसांनी परिसरात तपास सुरू केला. दरम्यान मुरार येथील एमएच चौकाजवळ एक कार उभी असल्याचे आढळून आले. त्यात दोन तरुण बसले होते. पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना जबरदस्ती करत कारची झडती घेतली असता एका पिशवीत पावडर आढळून आले.

## हिंमत असेल तर भाजपाने राणेंविरोधात आंदोलन करावे

### आम्हाला शहाणपणा शिकवू नये: सुषमा अंधारे

औरंगाबाद, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. सावरकरांच्या मुद्यावरून बोलणारे नितेश राणे यांनी 2015 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुधात टिवट केले होते. आता ते भाजपात आल्यावर शहाणपणा शिकवायला लागले आहे. भाजपामध्ये हिंमत असेल तर त्यांनी मारायण राणेंच्या कणकवलीत त्यांच्या घरी जाऊन आंदोलन करावे, असे आवाहन शिवसेनेच्या उदयनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. तुम्ही सावरकरांचा अपमान करता असे म्हणणारे राणे यांनीच 2015 मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे

## निशाणा • परिस्थिती चिघळेल असे काहीही करू नका: सत्यपाल मलिक

# इंदिरा गांधींप्रमाणेच मोदींचीही सत्ता जाईल

जयपूर, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. सत्ता येते आणि जाते, सत्ता ही स्थायी नसते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समजून घ्यावे, असे सांगत मेघालयचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा मोदींवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले, इंदिरा गांधी यांना सत्तेवरून कोणीच हटवू शकत नाही असे लोक म्हणायचे. मात्र यांचीही सत्ता गेली. तशीच तुमचीही सत्ता जाईल, त्यामुळे परिस्थिती चिघळेल असे काही करू नका, असा इशाराही मलिक यांनी मोदींना दिला.



केले, या वेळी ते आपल्या भाषणात म्हणाले, देशात वेगवेगळ्या पातळीवर लढाई सुरू होणार आहे. शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. तर, तसणही केंद्र सरकारविरुधात रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे, असेही मलिक म्हणाले. इंदिरा गांधी यांचेदेखील सत्ता गेली होती. त्यांची सत्ता जाणार नाही, असे लोक म्हणायचे. सध्या मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारविरुधात रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे, असेही मलिक म्हणाले. इंदिरा गांधी यांचेदेखील सत्ता गेली होती. त्यामुळे परिस्थिती चिघळेल असे काही करू नका, असा इशाराही मलिक यांनी मोदींना दिला.

## अग्निपथ योजनेवर प्रश्नचिन्ह

मलिक यांनी सैन्य भरतीसाठी सुरू असलेल्या 'अग्निपथ' योजनेवरून केंद्र सरकारवर टीकेची झाड उठवली. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे भारतीय लष्कर कमकुवत होईल. तीन वर्षांची सेवा असल्याने देशासाठी बलिदान देण्यासाठी असलेली भावना संपून जाईल. देशासाठी सर्वस्व अर्पण करण्यासाठी तरुणांनी असलेली प्रतिक्रिया, भावना तीन वर्षांच्या सेवा काळात दिसून येणार नाही, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, माझ्या माहितीनुसार, अग्निवीरांना लष्करातील ब्रह्मोसह इतर श्रेण्यांमध्ये, शस्त्रे हाताळण्यासही मनाई असणार आहे. त्यामुळे ही अग्निपथ योजना भारतीय लष्करासाठी घातक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

## आ. सावेंचा इम्तियाज जलीलवर गंभीर आरोप

### धर्मातरासाठी टाकला दबाव

औरंगाबाद, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर भाजपाने गंभीर आरोप केले आहेत. जलील यांनी एका दलित तरुणावर धर्मातरासाठी दबाव टाकला. तसेच त्यांच्या सांगण्यावरून माराहाण झाल्याचा दावाही या मुद्द्यात केला आहे. त्यामुळे जलील यांच्याच्यासमोर नवे संकट उभे राहिले आहे. पीडित तरुणाला जलील यांच्या सांगण्यावरूनच माराहाण करण्यात आली, असा आरोप भाजपानेही केला आहे.



याप्रकरणी चौकशी काढवी, यासाठी भाजपच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. राज्याचे सहकारमंत्री आणि भाजप नेते अतुल सावे यांनी या प्रकरणात भाष्य केले आहे. त्यांचा आरोप आहे की, माराहाण झालेला मुला दलित असून त्याचे एका मुलीवर प्रेम आहे. या प्रसंगामुळे त्याच्यावर जबरदस्ती केली जात होती.

## सांत्वनासाठी गेलेल्या आमदाराला माराहाण

### चिकमंगलूरु, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क.

हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या एका महिलेच्या शोकसंतप्त कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मुदियारेचे भाजपा आमदार एम पी कुमारस्वामी त्यांचे सांत्वन करायला गेले असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थांनी केलेल्या हल्ला चढवून देवम माराहाण करण्यात आली. ग्रामस्थांनी आमदारांना हत्तीचे हल्ले रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांची माहिती विचारली होती. त्याचे त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यामुळे पारा चढलेल्या ग्रामस्थांनी त्यांना



चांगलाच चोप दिला. कुंधू येथे राहणारी 45 वर्षीय महिला शोभा रस्त्याशेजारी बनलेल्या गाईराममध्ये गवत कापत होता. तेव्हा हत्तीने तिला ठार मारले. ही घटना इंदुवली बगिचात घडली. यामुळे गावकऱ्यांनी प्रशासनाचा विरोध सुरू केला. याच लोकांशी चर्चा

## माझ्याविरुधात कट कारस्थान: कुमारस्वामी

या हल्ल्याबाबत कुमारस्वामी म्हणाले, काही लोकांनी जाणीवपूर्वक नेपु तयार करून मला ठार मारण्याचा कट रचला. त्यांनी हत्ती माझा असल्याची अफवा पसरवली. तिथे 10 पोलिस होते. त्यांनी मला तेथून जाण्यास सांगितले. माझी जाण्याची इच्छा नव्हती. माझी तिथे बाहेरून जवळची 45 वर्षीय एकपत्नीही इच्छा होती.

## एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद मृत्यू

उदयपूर, (ए). राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात सोमवारी एका दाम्पत्यासह त्यांची चार मुले संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आली. पप्पू गमेती व 3 मुलांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले तर त्यांची पत्नी आणि एका मुलाचा मृतदेह बेडवर पडून होता. ही घटना गोमूडा पोलिस स्टेशन हद्दीतील झाडोली गावातील आहे. पोलिसांनुसार प्रथमदर्शनी असे दिसते की, कुटुंब प्रमुखाने मुले आणि पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटरी पथक व डॉग स्क्वॉड घटनास्थळी पोहोचले असून पुरावे गोळा करत आहेत. या घटनेत पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे या गुन्ह्याचे गुढ कायम आहे.

## कृषिपंपाच्या जोडण्या कापू नका

### दैवेद फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. शेतीपंपाचे चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या वीजजोडण्या कापू नका, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यात अनेक ठिकाणी चालू बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांची वीजजोडणी कापल्याच्या तक्रारीची दखल घेत फडणवीसांनी सदर निर्देश दिले. यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना सूट द्यावी असे आदेश दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस पुढे म्हणाले, ज्या भागात नुकसान नाही त्यांनी नियमित वीज भरणा करावा. नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता येईल. परंतु शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत. यंदा सुरुवातीला अतिवृष्टी



आणि नंतर प्रत्येकी पावसात राज्यातील शेतकऱ्यांचे पडते नुकसान झाले आहे. कागणीला आलेली पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशातच आता शेतीपंपांची बिले थकल्याने वीज वितरण कंपन्यांनी शेतीपंपांची कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर महावितरणने बिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा, छोट्या डीपी काढण्याचा धडाका लावला आहे. किमान थकलेली दोन बिले तरी शेतकऱ्यांनी भरावीत असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

## शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

वीज वितरण कंपन्यांच्या कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे विहिरीत पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे पिके सुकून जात आहेत. आघी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. ही बाब लक्षात घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.

## संघर्ष अस्तित्वाचा • काँग्रेसमधील अनेक दिग्गजांची वाढणार नाराजी

# खर्गेनी नियुक्त केले 'चार रत्न'

दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क. देशातील सर्वांत जुना राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवर नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे हळूहळू आपली पकड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसचे 88 वे अध्यक्ष 80 वर्षीय कन्नड नेता खर्गे यांच्या नेतृत्वात पुढील वर्षी 2023 मध्ये त्यांचे गुहाराज्य कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिळणाऱ्या यश-अपयशावर त्यांची प्रतिमा ठरणार आहे. क न ि ट क च या निवडणुकीतील विजय डीके शिवकुमार आणि सिद्धुरामय्या यांच्यासह काँग्रेसची नवीन कार्यकारिणी व पक्षाचे नवीन पदाधिकारी (कोषाध्यक्ष, संघटनेचे प्रभारी सचिवटप्रीस) पक्षातील खर्गे युगाची प्रतिभा दर्शविले. तसेच 18 व्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मे 2024 पर्यंत पक्षाला खर्गे यांनी दिलेली स्वायत्तता कायम राहिल असे मानले

## प्रदेशाध्यक्षांचा आदेश झुगारून थरूर दौऱ्यावर

केरळ काँग्रेस अध्यक्षांच्या अनौपचारिक आदेशाला झुगारून माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस खासदार थरूर यांनी रिविचारी त्यांच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर दौऱ्याला सुरुवात केली. त्यांच्या या भेटीमुळे पक्षातील काही नेत्यांना धक्का बसला आहे. खरे तर, युवक काँग्रेसने कोडिक्कंडमथ्ये 'संग परिवार आणि धर्मनिरपेक्षता' या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादासाठी थरूर यांना नियंत्रित केले होते. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना परिसंवादातून हटवण्यात आले. दरम्यान काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी थरूर यांच्यावर कोणतेही निर्बंध घातले नव्हत्याचे सांगत सावरासावर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान थरूर चार दिवसांच्या दौऱ्यात सुमारे 20 कार्यक्रमांना हजेरी लावणार आहे. यात आययूमएल सुप्रियो पनाकडस सय्यद सादिकुली शिहाब थंगाल यांची भेट घेतील. थरूर राज्याच्या राजकारणात मोठी भूमिका बजावत असल्यामुळे काही नेत्यांनी विता व्यक्त केली आहे.



जाते. त्या निवडणुकीचा निकाल आणि काँग्रेसची कामगिरी पक्षातील खर्गे यांची भविष्यातील वाटचाल आणि दिशा ठरवणार आहे. सध्या काँग्रेस अध्यक्षांचे कार्यालय इंदिरा, राजीव किंवा सोनिया गांधी यांच्या पक्ष कार्यालया एवढे वजनदार असू शकत नाही. परंतु पी.व्ही. नरसिंह राव आणि सीताराम केसरी हे बिहार गांधी अध्यक्ष आहेत. खर्गे त्यांच्यापेक्षा अधिक निर्णायकपणे कार्य करतील, अशी अपेक्षा आहे. याबाबतची सध्या तरी खर्गे यांचा चर्चाच दिसत

आहे. त्यामुळे त्यांनी 4 नेत्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या चार रत्नांमध्ये सय्यद नासिर हुसेन, गुरप्रीत सिंग सय्यल, प्रणव आणि गोविंद पंधो यांचा समावेश आहे. नसीर आणि सय्यल यांनी काँग्रेस संघटना आणि प्रशासनाच्या बाबतीत खर्गे यांचे डोळे आणि कान म्हणून काम करणे अपेक्षित आहे, तर झा आणि पंधो यांची अनुक्रमे मुख्य प्रवाहातील मीडिया आणि सोशल मीडियामध्ये चाचणी पारखण्यात आली.

## मॉयल लिमिटेड

(भारत सरकारचा उपक्रम)  
नॉदीपिकृत कार्यालय : मॉयल भवन, 1A, काटोल रोड, नागपूर-440013.  
CIN: L99999MH1962G0121398

वेबसाईट: www.moil.nic.in, ईमेल: investors@moil.nic.in, फोन: 0712-2806182, फॅक्स: 0712-2591661

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अकाऊंटमध्ये शेरसंघे हे हस्तांतरण साठी कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 124(6) नुसार इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) अधिनियम (अंकीकरण, ऑडिट, ट्रांसफर अँड रिफंड) नियम, 2016 (नियम) सह वाढत्या जाणाऱ्या कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 124(6) च्या आवश्यकतेनुसार, ज्या शेरसंघावर लागूपात सहा वर्षांच्या अवधीत लागू राहिलेले नाही किंवा हाक दाखविलेली नाही, अशा शेरसंघात केंद्र सरकार द्वारे रखायित आयईपीएफ अकाऊंट मध्ये हस्तांतरणाची कंपनी ही आवश्यकता आहे.

ज्यांनी 2016-16 अंतिम तिमाही पर्यंत लागूपात सहा वर्षांत लागू राहिलेले शेरसंघात बंद (encash) केले नाही, ते शेरसंघ आयईपीएफ अकाऊंट मध्ये हस्तांतरण करण्यासाठी पात्र आहेत. अशा शेरसंघांसाठी सूची, कंपनी, वी वेबसाईट [www.moil.nic.in](http://www.moil.nic.in) वर प्रदर्शित केली आहे.

उक्त नियमनुसार, ज्यांचे शेरसंघ आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरण करण्यासाठी पात्र आहेत, अशा शेरसंघांकरिता कंपनीने प्रत्येक सुचना दिली आहे. हाक न दाखविलेले शेरसंघांकरिता दावा करण्यासाठी कंपनीने रजिस्ट्रार आणि शेरसंघ ट्रान्झफर एजेंट ला सहा सुचनात दर्शविल्यानुसार, शेरसंघाकरिता आवश्यक कागदपत्रे आणि शेरसंघ आयईपीएफ अकाऊंटमध्ये 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत कोमतीली केव दावा न मिळाल्यास, कंपनी द्वारे उक्त नियमांच्या आवश्यकतेनुसार कोमतीली सुचना दिल्या जातील. उक्त शेरसंघांचे आणि लागू शेरसंघ आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरण करण्यात येईल.

नैतिक स्वरूपात शेरसंघ धारण करणाऱ्या शेरसंघांसाठी आणि ज्यांचे शेरसंघ आयईपीएफ अधिनियम कडे हस्तांतरित होण्यास पात्र आहे त्याने नोंद घ्यावी की असे हस्तांतरण झाल्यानंतर त्यांच्या कडे असलेली मूळ शेरसंघ सर्टिफिकेटे आपोआप रद्द होतील आणि ब्यान्डर कर्त्यासाठी पात्र राहणार नाही, आयईपीएफ अधिनियम कडे हस्तांतरण करण्यासाठी कंपनी असा मूळ शेरसंघ सर्टिफिकेटे व्हा एवढी नवीन शेरसंघ सर्टिफिकेटे मिळू करेल. उक्त नियमनुसार वी शेरसंघ आणि हाक न दाखविलेली लागूपात शेरसंघ आयईपीएफ अकाऊंटमध्ये हस्तांतरित झाली आहे. त्या संदर्भात कोणत्याही दबावासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही. शेरसंघाकरिता आयईपीएफ अधिनियम कडून लागू राहणारे हस्तांतरित शेरसंघ दावा कळवतात, ज्यासाठी [www.lepl.gov.in](http://www.lepl.gov.in) वर तपशील उपलब्ध आहे. या विषयात कोणत्याही माहिती/संश्लेषण/संप्रेषणसाठी, संबंधित शेरसंघाकरिता कंपनीला [investors@moil.nic.in](mailto:investors@moil.nic.in) वर लिखित शकतात किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेरसंघ ट्रान्झफर एजेंट - विभागावर संपर्कित करा. लि. अधिनियम नं.एस 6-2, 6 वा भागा, मिनेकल बिल्डिंग फ्लॉर, अहमद सँटरच्या 2व्या, म्हालाकोटी रोड, अहमद (एच), मुंबई-400 093. दुरुधनी कामकाज: 022-62638222 / 238 व <https://www.bigshareonline.com/InvestorLogin.aspx> वर संपर्क ठेवू शकतात.

रक्षक: नागपूर तारीख: 21.11.2022

रक्षक मॉयल लिमिटेड निवृत्त दत्त पाण्डेय कंपनी सचिव

प्रत्येक काम, देशाच्या नाडी •  
• मॉयल - पोलादाला शक्तिशाली बनविणे •

## महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर

ई-निविदा सूचना क्र. 41 सन 2022-2023 (वित्तीय मागणी)

जल जीवन मिशन अंतर्गत शंकरपूर पाणी पुरवठा योजना ता. चिमुर् जि. चंद्रपूर या कामाची ई-निविदा मजिप्रा कडून मागविण्यात येत आहे. कामाची अंदाजित किंमत रु. 4,34,62,601/- आहे. सदर निविदेचा सविस्तर तपशील दिनांक 21/11/2022 पासून [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) या वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

निविदा प्रक्रिया कार्यक्रमाचा सर्व ताखळा [www.mahatenders.gov.in](http://www.mahatenders.gov.in) या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात आलेल्या अंनलाईन निविदा सुचनेनुसार राहतील.

कार्यकारी अभियंता  
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,  
चंद्रपूर  
DGIPR/2022-23/4206

## महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

मुदतवाढ सूचना क्र. २  
ई-निविदा सूचना क्र. ४८/२०२२-२०२३ (मुंबई) करीता दिनांक ३१/१०/२०२२ रोजी दैनिक नवराष्ट्र, मुंबई, दैनिक मिड डे, मुंबई, दैनिक सागर, रत्नागिरी या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वरील ई-निविदा सूचनेतील खालील कामांकरिताच्या ई-निविदा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्धबाबत मुदतवाढ सूचना देण्यात येत आहे.

अ.क्र.	कामाचे नाव
१.	लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी निःसारण योजनेची देखभाल व दुरुस्ती.. खराब झालेल्या भागांमधील पंचेसमथेचे ६३० मिमी व्यासाची सांडपाणी निःसारण वाहिनी बदलणे आणि १६० मिमी व्यासाचा एअर व्हेंट पाईप बदलणे आणि गोसावी डोहाच्या डाउनस्ट्रीममध्ये सांडपाणी निःसारण वाहिनीला व एअर व्हेंटला आरसीसी एन्केसिंग प्रदान करणे.
२.	लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्र पाणी पुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती.. लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिन्यांची सन २०२२-२०२३ करीता वार्षिक तत्वावर दैनिक देखभाल व दुरुस्ती करणे.

वरील कामांकरिता निविदा प्रपत्र दिनांक २९/११/२०२२ पर्यंत महामंडळाच्या <https://www.midcindia.org> या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

ज्या निविदा धारकांनी यापूर्वी आपली निविदा भरली असेल अथवा अपलोड केली असेल, त्यांनी निविदेमध्ये बदल करून किंवा बदल न करता सदर निविदा पुन्हा भरणे आवश्यक आहे, याची कृपया नोंद घ्यावी, अशा कंत्राटदारांनी शुद्धि

**50 करोड़ इंस्टा फॉलोअर्स**  
पुर्तगाल के सुपरस्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो और रिकार्डो साथ-साथ चलते हैं। रोनाल्डो इंस्टाग्राम पर 500 मिलियन फॉलोअर्स वाले दुनिया के पहले व्यक्ति बन गए हैं।



# महा 'खेला'

रोमांच ही रोमांच...



**23 लाख का घर मैच के लिए खरीदा**  
विश्व कप देखने के लिए कोच्चि स्थित 17 फुटबॉल प्रशंसकों ने एक साथ बैठकर मैच देखने लिए 23 लाख रुपये में पूरा घर ही खरीद लिया। ये सभी प्रशंसक कोच्चि स्थित मुंडक्कमगुल गांव के निवासी हैं।

## 6-2 से ईरान को पटखनी, 02 गोल दागे साका ने

# इंग्लैंड ने दागे दनादन गोल

दिल्ली, नवभारत न्यूज नेटवर्क. इंग्लैंड ने फीफा विश्व कप 2022 में यादागर शुरुआती की. ईरान के खिलाफ खेले गए पहले ही मुकाबले को 6-2 से जीता. दोनों हॉफ में 3-3 गोल किए. बुकायो साका ने सबसे ज्यादा 2 गोल किए. ईरान के लिए पहला गोल मेहंदी तारेमी ने 65वें मिनट में किया तो गेम के आखिरी मिनट में भी तारेमी ने गोल कर स्कोर 6-2 पर ला खड़ा किया. इससे पहले इंग्लैंड के लिए पहले हाफ में बेलिंगहैम, साका और स्टर्लिंग ने गोल किए.

**छाये रहे अंग्रेजी फुटबॉलर्स**  
इंग्लैंड पूरे मैच में ईरान पर हावी रहा. इंग्लैंड के फुटबॉलर्स ने टारगेट पर 7 शॉट लगाए जबकि ईरान सिर्फ एक ही लगा पाया. इसी तरह 79 श्रा तक इंग्लैंड के फुटबॉलर्स गेंद पर नियंत्रण बनाने में कामयाब रहे. उनकी पास एक्वुरसी (90 प्राश) भी ईरान (66 प्राश) से बेहतर रही.



### ईरान को लगा जोर का झटका

ईरान को गेम की शुरुआत में ही झटका लगा जब उनके गोलकीपर को इंग्लैंड के फॉरवर्ड से टकराने के बाद स्ट्रेच पर बाहर ले जाना पड़ा था. 35वें मिनट में बेलिंगहैम, 43वें मिनट में साका तो 45+1 मिनट में स्टर्लिंग ने गोल कर इंग्लैंड को 3-0 की बढ़त दिला दी. दूसरे हॉफ में इंग्लैंड ने एक बार फिर से दबदबा बनाए रखा. साका ने 62वें मिनट में गोल कर इंग्लैंड को 4-0 की बढ़त दिला दी लेकिन 3 मिनट बाद ही ईरान के मेहंदी ने गोल कर स्कोर 4-1 कर दिया. 71वें मिनट में रशफोर्ड तो 89वें मिनट में प्रेलिश ने गोल दागकर स्कोर 6-1 कर दिया. अंतिम मिनट में ईरान को पेनल्टी मिली जिसे तारेमी ने गोल में बदलकर स्कोर 6-2 कर दिया.

### नहीं गाया राष्ट्रगान

ईरान में सरकार के विरुद्ध चल रहे प्रदर्शन का समर्थन करते हुए ईरानी फुटबॉल टीम ने अल रेयान में इंग्लैंड के विरुद्ध खेले गए फीफा विश्व कप मैच से पहले राष्ट्रगान नहीं गाया. खलीफा स्टेडियम में मैच से पहले जब ईरान का राष्ट्रगान बजा तो सभी खिलाड़ी चुप खड़े रहे. खिलाड़ी जब मैच के लिए मैदान पर उतरे तो सभी गंभीर मुद्रा में थे और काफी भावुक थे. ईरान में महसा अमिनी नाम की एक महिला की पुलिस हिरासत में मौत के बाद जनता सरकार के विरुद्ध प्रदर्शन कर रही है. अमिनी पर कठोर इस्लामिक ड्रेस कोड का पालन नहीं करने का आरोप था. ड्रेस कोड के मुताबिक अमिनी ने हिजाब नहीं पहना था जो वहां महिलाओं के लिए अनिवार्य है. ईरान में दर्जनों हस्तियों, एथलीटों और कलाकारों ने प्रदर्शनकारियों के साथ एकजुटता दिखाई थी लेकिन यह पहली बार था जब राष्ट्रीय फुटबॉल टीम ने ऐसा किया. ईरान के टेलीविजन प्रसारणकर्ताओं ने खिलाड़ियों को राष्ट्रगान के लिए खड़े होते नहीं दिखाया.

## चोटिल बॉयल विश्व कप से बाहर



दोहा. ऑस्ट्रेलिया के विंगर मार्टिन बॉयल घुटने की चोट के कारण फीफा विश्व कप से बाहर हो गए हैं. ऑस्ट्रेलिया ने घोषणा की है कि 26 सदस्यीय टीम में मार्को टिलियो उनकी जगह लेंगे. स्कॉटिश लीग टीम हाइबर्नियन के लिए खेलने वाले बॉयल को लगभग 3 हफ्ते पहले चोट लगी थी और वे कतर में होने वाले फुटबॉल विश्व कप से पहले ऑस्ट्रेलिया की टीम के साथ ट्रेनिंग नहीं कर पाए. इस 29 वर्षीय खिलाड़ी ने कहा कि अब ऑस्ट्रेलियाई टीम की हीसलाअफजाई करेंगे. बॉयल ने लिखा कि नहीं पता कि मैं शब्दों में यह कैसे बयान करूँ कि विश्व कप टीम से बाहर होकर मैं कितना निराश हूँ. फिट होने के लिए अपना सब कुछ झोंक दिया लेकिन दुर्भाग्य से इस बार ऐसा नहीं कर पाया.

## हैरी केन पर धमकी बेअसर

फीफा की धमकी के बाद इंग्लैंड के कप्तान हैरी केन मैच के दौरान समलैंगिकों के समर्थन में 'वन लव' आम बैंड नहीं पहनेंगे. हैरी केन ही नहीं बल्कि वेल्स, नीदरलैंड्स, बेल्जियम, स्विट्जरलैंड, जर्मनी और डेनमार्क के कप्तानों को भी फीफा के दबाव के आगे झुकना पड़ा है. फीफा ने ऐसे खिलाड़ियों को कहा था कि अगर कोई खिलाड़ी मैच में आम बैंड पहनकर उतरता है तो उसे तत्काल येलो कार्ड दिखाया जाएगा.

## विश्व कप में पहला गोल दागने वालों में शामिल इतिहास में दर्ज हुए वेलेसिया

दिल्ली, नवभारत न्यूज नेटवर्क. फीफा के 22वें विश्व कप के उद्घाटन मैच में ग्रुप 'ए' के मेजबान कतर के विरुद्ध इक्वाडोर के एनर वेलेसिया ने पहला गोल किया. उन्होंने 16वें मिनट में गोलकीपर के फाउल पर मिले पेनाल्टी का फायदा उठाया. इससे पहले भी मैच शुरू होने के बाद तीसरे मिनट में हेडर से वेलेसिया ने फुटबॉल को नेट में डाला था लेकिन तब डिफेंडर्स ने ऑफसाइड होने के कारण गोल को खारिज कर दिया था. इस गोल के साथ एनर वेलेसिया ने अपना नाम इतिहास में दर्ज करा लिया.

### अब तक इनके नाम

वर्ष	खिलाड़ी	देश	विरुद्ध टीम
1930	लुसियन लौरेंट	फ्रांस	उरुग्वे
1934	एरनेस्टो बेलिस	अर्जेंटीना	स्वीडन
1938	जोसेफ गौशेल	जर्मनी	स्विट्जरलैंड
1950	एडमिर मार्विंस	ब्राजील	मेक्सिको
1954	मिलोस मिलुटिनोविच	युगोस्लाविया	फ्रांस
1958	टोरे बलास अगने	स्वीडन	मेक्सिको
1966	पेले	ब्राजील	बुर्गारिया
1970	दिको	बुर्गारिया	पेरू
1974	पाल ब्रिटनर	वेस्ट जर्मनी	चिले
1978	बर्नार्ड लेकोबे	फ्रांस	इटली
1982	एरविन वेनडेनबर्ग	बेल्जियम	अर्जेंटीना
1986	एलेसैंड्रो अल्तोबेल्लो	इटली	बुर्गारिया
1990	क्रैकोइस ओमामबिधि	केमरून	अर्जेंटीना
1994	जर्गन क्लिंसेमन	जर्मनी	बोलिविया
1998	सीजर सैंपाया	ब्राजील	स्काटलैंड

## मेक्सिको-पोलैंड लेवांदोवस्की पर नजर

दोहा. मेक्सिको और पोलैंड अपने विश्व कप अभियान का आगाज दोहा के स्टेडियम 974 में करेगा. इन दोनों के लिए ये मैच इसलिए भी महत्वपूर्ण है क्योंकि जो भी ये मैच जीतता उसके ग्रुप स्टेज से आगे बढ़ने की उम्मीदें अधिक होंगी. पोलैंड के स्टार स्ट्राइकर लेवांदोवस्की का यह आखिरी विश्व कप हो सकता है. ऐसे में जरूरी मैच में टीम को जीत दिलाना उनके लिए अहम होगा. मैच में उन पर सभी की नजर रहेगी. इनसे पहले ग्रुप सी के अन्य मुकाबले में अर्जेंटीना कमजोर सऊदी अरब के विरुद्ध उतरेगा. मेक्सिको अब तक विश्व कप का शुरुआती मैच कभी नहीं हारा है. ये आंकड़ा पोलैंड के लिए जरूर चिंता का विषय बनेगा. मेक्सिको 1994 के बाद से कभी अंतिम 16 से आगे नहीं बढ़ सका है. 17 बार विश्व कप खेल चुका मेक्सिको पिछले 8 बार से लगातार क्वालीफाई हुआ है. मेक्सिको के खेमे में शीर्ष स्कोरर हर्नान्डेज के अच्छे फार्म के बावजूद उन्हें शामिल नहीं किया गया है.

## आज जोरदार भिड़ंत तय फ्रांस-ऑस्ट्रेलिया मिडफील्ड करेगी परेशान

चोटिल करीम बेनजेमा की गैर मौजूदगी के बावजूद गत चैम्पियन फ्रांस की अग्रिम पंक्ति काफी मजबूत है लेकिन ऑस्ट्रेलिया के खिलाफ मंगलवार को मिडफील्ड की कमजोरियों से उबरना होगा. एमबापे, ग्रिस्मैन या गिरोड ने मिलकर फ्रांस के लिए 119 अंतरराष्ट्रीय गोल दागे हैं. फ्रांस की मिडफील्ड हालांकि उतनी मजबूत नहीं है और ऑस्ट्रेलिया के खिलाफ यह टीम के लिए परेशानी का सबब हो सकता है. दोनों टीमों 4 वर्ष पहले विश्व कप के अपने पहले मुकाबले में आमने-सामने थीं तो फ्रांस को 2-1 से जीत दर्ज करने में काफी पसीना बहाना पड़ा था जबकि उस समय टीम के पास मिडफील्ड में उसके सर्वश्रेष्ठ खिलाड़ी मौजूद थे. फ्रांस के कोच डेसचैम्पस को मिडफील्ड में चोटिल हांसे और पोम्बा की कमी खल रही है जो 2018 की टीम का हिस्सा थे. फ्रांस के लिए 91 मैच खेलने वाले पोम्बा ने अपने 11 गोल में से एक गोल क्रोएशिया के खिलाफ फाइनल में टीम की 4-2 की जीत के दौरान दागा था. इन दोनों की गैर मौजूदगी में मिडफील्ड में एड्रियन रेबिजोर पर जिम्मेदारी रहेगी जो 29 अंतरराष्ट्रीय मुकाबलों के साथ टीम के सबसे अनुभवी मिडफील्डर हैं.

## अर्जेंटीना-सऊदी अरब मेस्सी चाहेंगे बड़ी जीत

पिछले 36 मैचों से अजेय चल रहा अर्जेंटीना टूर्नामेंट की दूसरी सबसे कम रैंकिंग की टीम सऊदी अरब के खिलाफ करेगा जिसमें सभी की निगाहें स्टार स्ट्राइकर लियोनेल मेस्सी पर टिकी होंगी. इस टूर्नामेंट में मेस्सी को अपने अंतरराष्ट्रीय गोल की संख्या को 100 के पार पहुंचाने का मौका भी मिलेगा. उन्होंने अभी तक 91 गोल दागे हैं. पुर्तगाल के क्रिस्टियानो रोनाल्डो 117 गोल करके इस सूची में शीर्ष पर हैं. सऊदी अरब के खिलाफ इस मैच में उतर कर वह 5वें विश्वकप में खेलने का रिकॉर्ड बनाएंगे जो कि मासडेनो और मासचेरानो से एक अधिक होगा. सऊदी अरब ने भले ही एशियाई क्वालीफाई से आसानी से विश्वकप में जगह बनाई लेकिन इस शीर्ष स्तरीय टूर्नामेंट में वह हमेशा जुझता रहे. विश्वकप में 5 बार जगह बनाने के बावजूद वह केवल एक बार अंतिम 16 में पहुंचा.



## कोहनी की चोट बनी कारण : कोच तीसरा टी20 नहीं खेल पायेंगे विलियमसन

नेपियर, एजेंसियां. न्यूजीलैंड के कप्तान केन विलियमसन चिकित्सा कारणों से भारत के खिलाफ तीसरे और अंतिम टी20 अंतरराष्ट्रीय मुकाबले में नहीं खेल पायेंगे. विलियमसन को पूर्ण निर्धारित कार्यक्रम के अनुसार चिकित्सक से मिलना है. उनके विकल्प के रूप में माइक चैपमैन को टीम में शामिल किया गया है. विलियमसन बुधवार को टीम के साथ जुड़ेंगे जब सभी खिलाड़ी ऑकलैंड में एक दिवसीय अंतरराष्ट्रीय सीरीज के लिए जुटेंगे. पहला एक दिवसीय शुरुवार को इंडन पार्क में खेला जाएगा. न्यूजीलैंड के कोच गैरी स्टीड ने कहा कि चिकित्सक से मिलने का उनकी कोहनी की समस्या से कोई लेना-देना नहीं है जो फिर उभर रही है. स्टीड ने कहा कि केन पिछले कुछ समय से चिकित्सक से मिलना चाह रहा था लेकिन दुर्भाग्य से हमारे व्यस्त कार्यक्रम के कारण समय नहीं मिल पा रहा था. हमारे खिलाड़ियों और स्टाफ का स्वास्थ्य और सेहत सर्वोच्च प्राथमिकता है. हम ऑकलैंड में उनके टीम से जुड़ने को लेकर उत्सुक हैं. भारत 3 मैच की टी20 अंतरराष्ट्रीय सीरीज में 1-0 से आगे चल रहा है. विलियमसन ने दूसरे टी20 में 52 गेंद में 61 रन की पारी खेली. स्टीड ने कहा कि चैपल हाल में टी20 विश्व कप और क्राइस्टचर्च में त्रिकोणीय सीरीज के बाद दोबारा टीम से जुड़ने को लेकर उत्सुक है. हांगकांग में जन्मे चैपमैन ने न्यूजीलैंड के लिए 7 एक दिवसीय अंतरराष्ट्रीय और 40 टी20 खेले हैं.

## सीरीज भारत-न्यूजीलैंड के बीच तीसरा मैच आज संजू, उमरान को मिल सकता है मौका

नेपियर, एजेंसियां. भारत को अपने रविवे में आमूलचूल बदलाव करने की जरूरत है लेकिन एक बार फिर सवाल यही उठता है कि क्या टीम मंगलवार को यहां न्यूजीलैंड के खिलाफ होने वाले तीसरे और अंतिम टी20 अंतरराष्ट्रीय मैच में उमरान मलिक और संजू सैमसन जैसे खिलाड़ियों को मौका देगी या नहीं. टी20 विश्व कप में एक बार फिर उम्मीद के मुताबिक प्रदर्शन नहीं कर पाने के बाद संभावना थी कि भारत कुछ अन्य खिलाड़ियों को आजमाएगा लेकिन अगर दूसरे टी20 के टीम संयोजन को देखें तो संकेत मिलते हैं कि टीम शून्य से शुरुआत करने को लेकर झिझक रही है. चिंता का सबब बना है पावरप्ले : सूर्यकुमार यादव के शानदार व्यक्तित्व प्रदर्शन को छोड़ दें तो भारतीय टीम को रविवार को एक बार फिर 160 रन का स्कोर खड़ा करने में जूझना पड़ता जो ऑस्ट्रेलिया में हुए विश्व कप की याद दिलाता है जहां भारतीय टीम बड़े स्कोर खड़े करने में विफल हो रही थी. पावरप्ले में भारत का रवैया बड़ी चिंता का सबब है. दूसरे टी20 में शीर्ष क्रम में

## साउथी संभालेंगे टीम की कमान


मेजबान टीम के गेंदबाजों ने दूसरे टी20 में डेथ ओवरों में काफी रन लुटाए और वे इसमें सुधार की कोशिश करेंगे. न्यूजीलैंड को साथ ही बेहतरीन फॉर्म में चल रहे सूर्यकुमार को रोकेने का तरीका भी ढूंढना होगा. क्वीकी कप्तान केन विलियमसन इस मैच के लिए उपलब्ध नहीं हैं. वे मेडिकल ऑफिशियर के चलते सीरीज के आखिरी टी20 में नहीं खेलेंगे. उनकी गैर मौजूदगी में टिम साउथी टीम की कमान संभालेंगे. टी20 अंतरराष्ट्रीय में अब तक न्यूजीलैंड और भारत के बीच 22 बार आमना-सामना हुआ है. इनमें से भारत ने 12 और न्यूजीलैंड ने 9 मैच जीते हैं, एक मैच बेततीजा रहा. दोनों के बीच आपस में खेले गए पिछले 11 मैचों में से भारत ने 9 जीते हैं, वहीं न्यूजीलैंड केवल एक मैच जीतने में कामयाब रहा. न्यूजीलैंड में भारत ने 12 मैच खेले हैं जिसमें से 7 में उन्होंने जीत हासिल की है और 4 मैच गंवाए हैं.

### प्राइम वॉलीबॉल लीग 4 फरवरी से

दिल्ली, एजेंसियां. देश के शीर्ष वॉलीबॉल खिलाड़ियों को 4 फरवरी से शुरू हो रही प्राइम वॉलीबॉल लीग के दूसरे सत्र में अपना कौशल दिखाने का मौका मिलेगा. लीग 3 शहरों- बेंगलुरु, हैदराबाद और कोच्चि में आयोजित की जाएगी. सभी 8 फ्रेंचाइजी- कालीकट हीरोज, कोच्चि ब्ल्यू स्पाइडर्स, अहमदाबाद डिफेंडर्स, हैदराबाद ब्लैक हॉक्स, चेन्नई ब्लिट्ज, बेंगलुरु तारपीडोज, मुंबई मॉर्टेगोस और कोलकाता थंडरबोल्ट्स राउंड रॉबिन लीग खेलेंगी जिसके बाद शीर्ष 4 टीम सेमीफाइनल के लिए क्वालीफाई करेंगी. आयोजकों ने बताया कि फाइनल कोच्चि में खेला जाएगा.

## जोकोविच जीते, फेडरर की बराबरी की

नुरिन, एजेंसियां. नोवक जोकोविच ने तीसरे वरीय कास्पर रूड को हरकर रविवार को यहां रिकार्ड की बराबरी करते हुए छठी बार एटीपी फाइनल्स टेनिस टूर्नामेंट का खिताब जीता. सर्बिया के जोकोविच ने रूड को 7-5 6-3 से हराकर 2015 के बाद पहली बार यह टूर्नामेंट जीता और फेडरर के 6 खिताब की बराबरी की. 35 वर्ष के जोकोविच पिछली 3 बार जब इस टूर्नामेंट के फाइनल में पहुंचे थे तो उन्हें हार का सामना करना पड़ा था. जोकोविच ने खिताब जीतने के बाद कहा कि 7 साल लंबा समय होता है. साथ ही यह तथ्य कि मैंने 7 साल इंतजार किया, यह इस जीत को और अधिक मधुर और बड़ा बना देता है. वर्ष के अंत में होने वाले इस टूर्नामेंट को जीतने वाले जोकोविच सबसे अधिक उम्र के खिलाड़ी बन गए हैं. उन्हें 18 जीत और एक हार के साथ किया. उन्होंने तेल अवीव और अस्ताना में खिताब जीते जबकि पेरिस मास्टर्स के फाइनल में जगह बनाई.



**मॉयल लिमिटेड**  
(भारत सरकार का एजेंसी)  
नॉर्दर्न/कूल कार्यालय : मॉयल भवन, 1A, काटल रोड, नागपुर - 440013.  
CIN: L99999MH1952G0112398

वेबसाइट: [www.moyal.co.in](http://www.moyal.co.in), ईमेल: [investors@moyal.co.in](mailto:investors@moyal.co.in), फोन: 0712-2806182, फॅक्स: 0712-2591661

**इन्वेस्टर एज्युकेशन अॅन्ड प्रोटेक्शन फंड (आयडीपीएफ) अकाउंट्स**  
शेयरर्स वे इन्वेस्टमेंट सौदी कंपनी अधिनियम, 2013 च्या कलम 124(6) नुसार इन्वेस्टर एज्युकेशन अॅन्ड प्रोटेक्शन फंड (आयडीपीएफ) अधिनियम (अकाउंटिंग, ऑडिट, ट्रांसफर अॅन्ड रिटायन) नियम, 2016 (नियम) सह वास्तव्य जाग्याच्या कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 124(6) च्या आदेशानुसार, ज्या शेअर्सहॉल्डर लागूपात सतत वास्तव्य अकाउंट लागू दिलेले नाही किंवा इतर दाखविलेली नाही, अशा शेअर्सहॉल्डर सरकार द्वारे स्थापित आयडीपीएफ अकाउंट नव्ये इन्वेस्टमेंट कंपनी ला आदेशावर आहोते.

ज्यांनी 2016-16 अधिनियम लागू पावून लागूपात सतत वास्तव्य शेअर रकमकत बदल (encash) केले नाही, ते शेअर्स आयडीपीएफ अकाउंट नव्ये इन्वेस्टमेंट कंपनी साठी पाठवावेत. अशा शेअर्सहॉल्डर को सूची, कंपनी, वी वेबसाइट [www.moyal.co.in](http://www.moyal.co.in) पर प्रदर्शित केलेली आहे. उक्त नियमानुसार, ज्याचे शेअर्स आयडीपीएफ अकाउंटमध्ये इन्वेस्टमेंट करण्यासाठी पात्र आहेत, अशा शेअर्सहॉल्डर को नवीन प्रत्यक्ष सूचना दिली आहे. इतरक न दाखविलेले लागूपात रकममेरितीचा दावा करण्यासाठी कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजेंट ला उक्त सूचनात दर्शवियुक्तानुसार, शेअर्सहॉल्डर आदेशावर कायदेशीर जना करण्याचे अनुबंध आहे. शेअर्सहॉल्डरना 15 फरवरी 2023 पर्यंत कोणतीही सूच देवा न मिळाल्यास, कंपनी द्वारे उक्त नियमाच्या आधारे नव्ये इन्वेस्टमेंट कंपनीची सूचना दिल्यास, उक्त शेअर्सहॉल्डर आणि लागूपात आयडीपीएफ अकाउंटमध्ये इन्वेस्टमेंट करण्यात येईल.

मौलिक रकमसात शेअर बाण करण्याच्या शेअर्सहॉल्डर आणि ज्याचे शेअर आयडीपीएफ अकाउंटिटी कडे इन्वेस्टमेंट होण्यास पात्र आहे त्याने नोंद घ्यावी की असे इन्वेस्टमेंट शाब्दात्मक रकम कडे असलेली नूक शेअर सर्टिफिकेट आपोआप रद्द होईल आणि यथाकार करण्यासाठी पात्र राहणार नाही. आयडीपीएफ अकाउंटिटी कडे इन्वेस्टमेंट करण्यासाठी कंपनी अशा नूक शेअर सर्टिफिकेट या व्यतीती नवीन शेअर सर्टिफिकेट सिट करेल. उक्त नियमानुसार जे शेअर्स आणि इतरक न दाखविलेले लागूपात रकम आयडीपीएफ अकाउंटमध्ये इन्वेस्टमेंट करतील अशा, त्या संपर्कत कोणत्याही दाव्यासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही. शेअर्सहॉल्डर आयडीपीएफ अकाउंटिटी कडे लागूपात इन्वेस्टमेंट शेअर्सहॉल्डर दावा करू शकतात, ज्यासाठी [www.nepgl.gov.in](http://www.nepgl.gov.in) पर तपशील उपलब्ध आहे. या विषयात कोणत्याही माहिती/संपर्क करण्यासाठी, संबंधित शेअर्सहॉल्डर कंपनीच्या [investors@moyal.co.in](mailto:investors@moyal.co.in) पर लिहू शकतात किंवा कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजेंट - वियशेअर सॉल्यूशंस प्रा. लि., ऑफिस नं.एच 6-2, 6 वा मंजळ, विनोदक विमानतळ पार्क, अहमद सूर्यव्या पेट्स, महालाठी लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-400 093, दुर्धनजी क्रमांक : 022-62638222 / 236 व <http://www.bigshareonline.com/Investor/Link.aspx> पर संपर्क करू शकतात.

सर्व मॉयल लिमिटेड नौयल दलत पाण्डेय कंपनी संविध

स्थक: नागपुर  
तारीख: 21.11.2022

प्रत्येक काम, देशाच्या नावी •  
मॉयल - पोलादाला शक्तिसशाली बनविते •

**महावितरण**  
जाहीर सुचना

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/तारतंत्री, माहिती तंत्रज्ञान व कोपा या व्यवसायात राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) उत्तीर्ण उमेदवारांना सुचित करण्यात येते की, महावितरण, नागपुर शहर मंडळांतर्गत सन 2022-23 करिता शिकाऊ उमेदवारांना एक वर्ष कालावधीसाठी करारबद्ध करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी <http://www.apprenticeshipindia.org> या संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवारी करिता दिनांक 23.11.2022 (00.00 तासापासून) ते दिनांक 30.11.2022 (24.00 तासापर्यंत) विभाग निहाय आस्थापना नोंदणी क्रमांकावर online अर्ज करावे. नागपुर शहर मंडल, नागपुरचे अंतर्गत असलेल्या विभागाचे आस्थापना नोंदणी क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

अ. क्र.	विभागाचे नांव	आस्थापना नोंदणी क्रमांक	कोपा	वीजतंत्री	तारतंत्री	माहिती तंत्रज्ञान
1	नागपुर शहर मंडल, नागपुर	E01172700410	13	0	0	13
2	नागपुर महाल विभाग	E12202700098	5	20	7	0
3	नागपुर गांधीबाग विभाग	E12202700141	2	12	10	0
4	नागपुर एम.आय.डी.सी. विभाग	E01172700415	3	27	6	0
5	नागपुर सिव्हिल लाईन विभाग	E12202700087	4	14	8	0
6	नागपुर कॉंग्रेस नगर विभाग	E01172700860	5	35	10	0
7	नागपुर शहर चाचणी विभाग	----	1	1	1	1

(1) **शैक्षणिक अर्हता** : (1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण (2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री / तारतंत्री / कोपा या व्यवसायात परिक्षा उत्तीर्ण. (2) **शैक्षणिक दस्तावेज** : (1) एस.एस.सी. व आय.टी.आय. वीजतंत्री/तारतंत्री चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकेची मूळप्रत. (2) आधारकार्ड व मूलासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगिक आवश्यक कागदपत्रांची प्रमाणित उमेदवारांन स्वतः च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे. (3) **विद्यार्थेत्व** : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहिल. (4) **वयोमर्यादा** : दिनांक 31.10.2022 पर्यंत 18 ते 32 वर्ष आवश्यक तसेच मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा 05 वर्ष थिथीत राहिल. वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनी नोंदणी घ्याव घेतली जाईल. (5) नमुद पद संख्या कमी-अधिक करण्याचे व भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेविले आहे व सदरच्या निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारांनी कळवितेला जाणार नाही. (6) भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांन राजकीय किंवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल. (7) वरील कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर न केले्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही. (8) शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस.एस.सी. व आ.टी.आय. गुणांच्या टक्केवारीनुसार (अनुक्रमे 40 व 60 टक्के) अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल. (9) शासन निर्णयानुसार अनुसुचित जाती या प्रवर्गाकरिता 1:10 व अनुसुचित जमाती या प्रवर्गाकरिता 1:11 या प्रमाणानुसार पदे राखीव व महिलांकरिता शासन निर्णयानुसार पदे राखीव राहतील. (10) तसेच उमेदवारांनी संकेतस्थळावर Online Registration ची नोंदणी केल्याची प्रत ([www.apprenticeshipindia.org](http://www.apprenticeshipindia.org)) व शैक्षणिक अर्हता धारण गुणपत्रिका/प्रमाणपत्राची साक्षात्कृत केलेली छायांकित प्रतिसह आपला अर्ज दिनांक 23.11.2022 पर्यंत ते 30.11.2022 पर्यंत संबंधित कार्यालयास सादर करावे व ज्या उमेदवारांनी वर्ष 2022 मध्ये नविन पोर्टलवर ([www.apprenticeshipindia.org](http://www.apprenticeshipindia.org)) online अर्ज केलेला आहे त्यांनी सुद्धा आपले सर्व दस्तावेजसह संबंधित कार्यालयात अर्जासोबत सादर करावे. जे उमेदवार आपले संपूर्ण दस्तावेजसह संबंधित कार्यालयास अर्ज सादर करणार नाहीत त्या उमेदवारांची प्रशिक्षणाकरिता निवड करण्याबाबत विचार करण्यात येणार नाही. (11) तसेच विभागाच्या कार्यक्षेत्रांतर्गत रहिवासी असलेलेच उमेदवारांचे अर्ज संबंधित विभागाकरिता घ्याव धरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

**अधीक्षक अभियंता,**  
संवसु मंडळ, मराविविकेम, नागपुर शहर मंडल

### कार्यालय नगर पंचायत कोरची

मालमत्ता फेरफार बाबत जाहीरनामा

याद्वारे सुचित करण्यात येते की, खालील मालमत्ता धारकांनी या कार्यालयात मालमत्ता रेकार्डरील नावात फेरफार / नविन नोंद चढविण्यासाठी अर्ज सादर केलेले आहे. फेरफार / नविन नोंद चढविण्यासाठी काही आवश्यक किंवा हरकती नसलेली खालील दिनांक 28/11/2022 पर्यंत मुदतीच्या आत आपल्या लेखी स्वरूपात किंवा आपल्या वकिलातामार्फत पुराव्यासह मुख्याधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात. मुदतीनंतर येणारा आक्षेप अर्जाच्या विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

अ.क्र.	मालमत्ता क्रमांक/सर्व्हा क्रमांक	जुन्या मालमत्ता धारकांचे नांव	नविन मालमत्ता धारकांचे नांव/फेरफार करावयाचे नांव	कारण
1	सर्व्हा क्रमांक 290/2/7	मिनाक्षी रविंद्र सुखदेवे	राजेशकुमार श्रीराम माधवने	रजिस्ट्री
2	सर्व्हा क्रमांक 290/2/6	अजय सुलतान पुरवार	अजय सुलतान पुरवार	रजिस्ट्री
3	सर्व्हा क्रमांक 289/6	ईसराईल मो. ईसराईल शेख	प्रकाश पांडुरंग कावळे	रजिस्ट्री
4	सर्व्हा क्रमांक 342/5/1	विनावाई झाडुजी अंबादे	सुनीलजी जैराम अंबादे	रजिस्ट्री
5	मालमत्ता क्रमांक 444	मोरेश्वर पुसोराम कराडे	कल्पना मोरेश्वर कराडे	संमतीपत्र
6	सर्व्हा क्रमांक 424	खोजन गणपतु सोनार व इतर 5	अर्चना नितीन खराडे	संमतीपत्र
7	मालमत्ता क्रमांक 396	सुरेशकुमार गोवंदी पटेल / रजनीकांत जयवंत पटेल	खोमेशकुमार	